

Date: 03rd September, 2025

To, The Listing Department NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD Exchange Plaza, C-1, Block G. Bandra Kurla Complex Bandra-East, Mumbai-400051

Scrip Name: DURLAX

Respected Sir/Madam,

Sub: <u>Public Announcement by newspaper advertisement about notice of Annual General Meeting (AGM), Intimation of E-voting, and other related information</u>

Pursuant to Regulations 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, we hereby enclose copies of Newspaper Advertisement published in the Business Standard & Pratahkal (English and Marathi) editions on Wednesday, September 03,2025, regarding dispatch of Notice of 15th AGM for FY 2024-25, intimation of e-voting, and other related information.

Kindly take the same on your records

Thanking you,

For Durlax Top Surface Limited

KOMAL UPENDRA BIRLA Company Secretary and Compliance Officer











NOTICE OF 15th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, E-VOTING, RECORD DATE AND OTHER INFORMATION NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of the members o DURLAX TOP SURFACE LIMITED (Company) will be held on Thursday, the 25th day of September, 2025 at 12:30 P.M. (IST), Pursuant to circular no. 10/2022 dated Decembe 28, 2022 in furtherance of its earlier circular no. 02/2021 dated January 13, 2021 read lectively referred to as "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs

together with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and May 5, 2022 the AGM is being held through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) facility being provided by National Securities Depositories Limited (NSDL), to transac the business set out in the notice of AGM. The instructions for joining at the AGM electronically is provided in the Notice of AGM Pursuant to the MCA Circulars mentioned above and SEBI Circular SEBI/HO/CED CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, read with Circular SEBI/HO/CFD/CMD2

CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020 79 dated May 12, 2020; members may kindly note that the AGM Notice for the year ended 31st March, 2025 is being sent electronically, only to such members whose E-mail Id is registered with the Company's Registrar / Depository Participant (DP). Those members who have not registered their E mail Id may kindly register with their DP or RTA Bigshare Services https://www.bigshareonline.com/

Notice is also given under Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, 19" September, 2025 to Thursday, 25" September, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM.

The Company will provide its Members, facility of remote e-voting, through electronic voting services provided by NSDL for casting votes on all the business items as set out in the Notice of AGM. Members holding shares and recorded in register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on the cut off date i.e Thursday, September 18, 2025, shall be entitled to e-voting. The remote e-voting shall commence on Monday, September 22, 2025 at 09.00 a.m. (IST) and end on Wednesday September 24, 2025 at 05,00 p.m. (IST). The e-voting will be disabled thereafter, Any person who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the AGM Notice and holding shares as on cutoff date may obtain the user ID and password by sending request to evoting@nsdl.co.in. or if already registered with NSDL for e voting then existing user ID and password can be used for casting vote.

Facility for e voting will also be provided at the AGM to only those members who attend the AGM through VC/QAVM and have not cast their vote. The notice of the AGM and Annual Report is also available at the website of the Company https://durlax.com. investor/ under annual report section, at the website of Stock Exchange www.nseindia.com and at the website of NSDL at www.evoting.nsdl.com . In case of an queries relating to e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs for Shareholders and e-voting user manual for' Shareholders available at the downloa section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 18002244 30 or send a request to NSDL at evoting@nsdl.co.in. For Durlax Top Surface Limited

Komal Birla **Company Secretary**

Place: Mumbai Date: 02nd September, 2025

4411210130000139

4505-VIRAR

4505210130000039

gies.co.in Email: cs@aaa Tel: +91-22-2857 3815/16

AAA TECHNOLOGIES LIMITED CIN: L72100MH2000PLC128949 Registered Office: 278-280, F Wing, Solaris 1, Saki Vihar Road, Opp L&T Gate No. 6, Powai, Andheri East Mumbai-400072

NOTICE OF 25TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Twenty Fifth (25th) Annual General Meeting of the AAA Technologic Limited (the "company") will be held on Friday, 26" September, 2025 at 11.00 a.m. (IST) through video conferencing ("vc") facility or other audio-visual means ("oavm") to transact the Business, as set out it the Notice conveying the AGM. The Company will send the Annual Report along with the Notice Conveying AGM on Wednesday, 03rd September, 2025, through electronic mode to the lembers whose email addresses are registered with the Company and/or Depositories as on Frida 29th August, 2025.

Pursuant to General Circular Nos.14/2020 dated 8th April 2020, No. 17/2020 dated 13th April 2020, No. 20/2020 dated 5th May 2020, No. 02/2021 dated 13th January 2021, No. 21/2021 dated 14th Decembe 2021 and No. 10/2022 dated 28th December 2022, No.09/2024 dated 19th September, 2024 respective collectively referred to as "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and i compliance with the provisions of Listing Regulations, 2015 the 25° Annual General Meeting ("AGM" of the Company is being held through VC / OAVM Facility which does not require physical presence of nembers at a common venue. The proceedings of the AGM will be deemed to be conducted at the Registered Office of the Company i.e. at 278-280, F Wing, Solaris 1, Saki Vihar Road, Opp L&T Gate No. 6, Powai, Andheri East, Mumbai-400072, which shall be the deemed Venue of the AGM.

n compliance with MCA Circulars and SEBI Circular, Notice of the Meeting along with the Ann Report for FY 2024-25 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company and/or Depositories. Members may note that the Notice and Annual Report for FY 2024-25 will also be available on the website of the Company, i.e. www.aaatechnologies.co.in, website of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India imited at www.nseindia.com and BSE limited at www.bse.com.

Notice is also given under Section 91 of the Act read with Regulation 42 of Listing Regulations, that the Register of Members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Saturday 20th September, 2025 to Friday, 26th September, 2025 (both days inclusive).

ursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions of the Act and Rule 20 of th Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations, the Company has fixed Friday, 19th September, 2025 as the Cut-off Date to determit the eligibility to vote by remote e-voting.

Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the Memb beneficial owner (in case of electronic shareholding) as on the cut-off date, i.e., Friday, 19th Septembe 2025. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for informati

The Remote e-voting period begins on Tuesday, September 23, 2025 at 09.00 a.m. (IST) and ends or Thursday, September 25, 2025 at 05.00 p.m. (IST). The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be disabled upon expiry of the aforesaid period Shareholders/ Members, who will be present in the Annual General Meeting through InstaMeet facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise no barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting facility during the meeting. Shareholders Members who have voted through Remote e-Voting prior to the Annual General Meeting will be eligible to attend/ participate in the Annual General Meeting through InstaMeet. However, they will not b eligible to vote again during the meeting.

In case shareholders/ members holding securities in Demat mode have any technical issues related login through Depository i.e. NSDL/ CDSL, they may contact the respective helpdesk given below: ndividual Shareholders holding securities in Demat mode with NSDL Members facing any technic ssue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022

Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL Members facing any technic issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911 or call at 022-62343626**FOR AAA TECHNOLOGIES LIMITED**

Sagar Manoj Shah Company Secretary and Compliance Officer

/ Rs.18.53.615/-

as on 11 08 2021

Rs.60.33.552.67

as on 20.09.2022

29.04.2025

Rs.7,50,000/-

Rs.86,100/-

Rs 1 59 400/

/ Rs.83,300/-

Rs.11,33,000

4411210130000516

4411-KOPARKHAIRNE

SURAJ PRODUCTS LIMITED

CIN-L26942OR1991PLC002865 Regd. Off: Vill: Barpali, PO: Kesarmal, Rajgangpur, Dist-Sundargarh, Odisha-77001

Email id: suproduct@gmail.com, Website: www.surajproducts.com NOTICE OF AGM, BOOK CLOSURE, E-VOTING DETAIL AND DIVIDEND held on Friday, the 26th day of September, 2025 at 4:00 PM at the Registered Offic the Company situated at Vill: Barpall, Po-Kesramal, Rajgangpur, Dist-Sundargarh disha-770017 to transact the business set out in the Notice of 34th Annual Genera eeting. The same is available on the website of the Company viz. www.surajproducts.com

and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. n compliance with the MCA and SEBI Circulars, Notice of 34th AGM and Annual Repor are being sent through electronic mode only to such members whose e-mail addresses ar are being sent inrough electronic mode only to such members whose e-mail addresses are registered with their respective Depository Participants (DPs) or the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) viz. M/s. MCS Share Transfer Agent Limited. In compliance with the SEBI Circular, no physical copies of AGM documents will be sent to any members. Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members shall be closed from Saturday, 20th September, 2025 to Friday, 26th September, 2025 (both days inclusive) for the purpose of the AGM 2025 to Friday, 25th September, 2025 (both days inclusive) for the purpose of the AGM and payment of dividend for the financial year 2024-25 if declared by the members at AGM. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has provided e-voting facility to its members to cast their votes electronically, on all the resolutions set forth in the Notice of the 34th AGM. The Company has provided the persidence of NSDI for providing Evident facility. has engaged the service of NSDL for providing E-voting facility.

member are hereby informed that The cut-off date for determining the eligibility to vote through electronic means shall be

The cut-off date for determining the eligibility to vote through electronic means shall be Friday 19th September, 2025.

The remote e-voling shall commence Tuesday 23rd September, 2025 (9:00 AM) and shall end on Thursday 25th September, 2025 (5:00 PM). The remote e-Voling module shall be disabled by NSDL for voting thereafter.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again during the AGM.

Mr. L.N.Panda, Company secretary, Rourkela has been appointed as the scrutinizer for the e-voting process. The results declared along with the Scrutinizer's Report shall be on the Company's website www.surajproducts.com and also be communicated to Stock Exchanges.

In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, members may refer the FAQ and e-voting manual available at www.evoting.nsdl.com or write an email to

pard of Directors of Suraj Products Limited at their meeting held on 17th May 2025 inte Board of Directors of Suraj Products Limited at their meeting neid on 1 /th May 2025 inter alia, has recommended the payment of Final Dividend @ 2.10/-per equity share having face value of Rs. 10/- each for the FY 2024-25 subject to the approval of the shareholders at the 34th AGM of Suraj Products Limited. The dividend, as declared by the Board will be paid to shareholders holding equity shares of the Company, either in electronic or in Physical form as on Friday, 19th September 2025,i.e,Record Date. Dividend payments are subject to tax eduction at source, and the Company will be required to deduct tax at source (TDS) at the

preduction at source, and the Company will be required to beduct tax at source (TDS) at the prescribed rates. To enable the Company to determine the appropriate TDS rate, members are requested to submit the relevant documents as specified in the Notice of the AGM.

• Manner of registering/ updating e-mail addresses and Bank Details:

• Members holding shares in dematerialized mode and who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their respective DPs to enable the Company/RTA to mail the Annual Report in future.

• Members holdings shares in physical mode, who have not undated their e-mail.

Members holdings shares in physical mode, who have not updated their e-ma addresses and Bank details with the Company/ RTA are requested to update the addresses and Bank details with the Company R1A are requested to update their e-mail addresses & Bank details by writing to the Company/RTA at companysecretary@ surajproducts.com or at mcssta@rediffmail.com along with the scanned signed copy of the request letter providing their e-mail address, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and share certificate(s) to enable the Company/RTA to mail the Annual Report in future.

Post updating of email ids, members holding shares as on the cut-off date may request

Company/ RTA for a copy of the Annual Report for the F.Y. 2024-25. By order of the Board

Date: September 02, 2025 Place: Barpali

Sd/-A.N.Khatua Company Secretary & compliance Office Membership No- ACS21776

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my client M/S. BLUELADDER BUILDCON LLF are the absolute legal owner and absolutely seized & possessed off or otherwise well and sufficiently entitled of ALL THAT piece and parcel of Non-Agriculture Plots of Land bearing Plot No. 103-105 of Daulat Nagar Scheme, bearing Survey No. 177 (Part) corresponding to City Survey (CTS) No. 2602, 2602/1 to 3, totally admeasuring 716.70 Sq. Mtrs. as per the Property Register Cards and admeasuring 756.70 Sq. Mtrs. or thereabout as per Physical Survey plus set-back area admeasuring 17.20 Sq. Mtrs. together with structure as standing thereon as known as "HARI SMRUTI" as occupied by the several Monthly Tenants/Occupants as well as City Survey (CTS) No. 2603, admeasuring 167.90 Sq. Mtrs. as per the Property Register Card of Revenue Village Eksar, Taluka Borivali Mumbai Suburban District of Mumbai City, as situated at Junction of Road No. 1 & 8 of Daulat Nagar, Borivali East, Mumbai - 400066, Maharashtra State, (hereinafter referred to as the "Said Property"), more particularly described in the **SCHEDULE** hereunder written. Further, as due to passing of Years the structure of the said tenanted premises/building are getting old, weal and dilapidated, therefore, my client has decided to redevelop the said property according to the provision of Development Control, Promotion and Regulation for Greater Mumbai - 2034 and/or other provisions of MCGM, as applicable by

demolishing of the structure of the building known as "HARI SMRUTI".

Any person or persons having any claim, right, title or interest against the saic property or any part thereof by way of sale, mortgage (equitable or otherwise) exchanging, transfer, inheritance, lease, easements, tenancy, lien, lis pendence, license, gift, development rights, assignment, appointment equest, trust, maintenance, possession, encumbrance or any attachmen charge under any statutory laws or otherwise howsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents or an evidence to the undersigned at the address given below, within 14 (Fourteen days from the date of publication hereof, failing which the property will be declared as free from all encumbrances without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT piece and parcel of Non-Agriculture Plots of Land bearing Plot No. 103-105 of Daulat Nagar Scheme, bearing Survey No. 177 (Part) corresponding to City Survey (CTS) No. 2602, 2602/1 to 3, totally admeasuring 716.70 Sq. Mtrs. as per the Property Register Cards and admeasuring 756.70 Sq. Mtrs. or thereabout as per Physical Survey plus set-back area admeasuring 17.20 Sq. Mtrs. together with structure as standing thereon as known as "HARI SMRUTI" as occupied by the severa Monthly Tenants/Occupants as well as City Survey (CTS) No. 2603 admeasuring 167.90 Sq. Mtrs. as per the Property Register Card of Revenue Village Eksar, Taluka Borivali, Mumbai Suburban District of Mumbai City, as situated at Junction of Road No. 1 & 8 of Daulat Nagar Borivali East, Mumbai - 400066, within the limit and jurisdiction of R/Central Ward of Brihanmumbai Municipal Corporation, Maharashtra State, which is bounded as follows:

Plot No. 146-148 (C.T.S No. 2604 & 2605), Daulat Nagar Road No. 8, Plot No. 107 (C.T.S No. 2601), On the West On the North

On the South : Daulat Nagar Road No. 1.
hbai, Dated This 3rd day of September, 2025
Sd/-

MR. VISHAL GEDIA

10.12.2024 Rs.13.00.000/

Rs.1,30,000/-

27.03.2023

21,21,148.84

Advocate, High Court Office No. 07. Ground Floor, Hathiwala Mansion, Junction of

Road No. 1 & 3, Daulat Nagar, Borivali East, Mumbai – 400066



Ujjivan Small Finance Bank

Registered Office: Grape Garden, No.27, 3rd "A" Cross, 18th Main, 6th Block, Koramangala, Bengaluru- 560095, Karnataka. Regional Office: 7th Floor, Almonte IT Park, Sr. No. 8, Kharadi-Mundhwa Bypass, Village Kharadi, Pune-411014

PUBLIC AUCTION NOTICE

PUBLIC NOTICE FOR SALE UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT (SARFAESI Act) 2002, READ WITH PROVISO RULE 8(6) & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002.

The undersigned as authorised officer of Ujjivan Small Finance Bank Ltd., has taken possession of the following property in exercise of powers conferred under section 13(4) of the SARFAESI Act. The Borrower in particular and public at large are informed that Public auction of the mortgage property in the below mentioned account for realisation of due

of the Bank will be held on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" on the date as prescribed as here under SI. Loan Acc. No. 13/2) Notice Date/ Date of Reserve Price

B 507, Charko Aditya Chs. Ltd. Plot No. 4 Rsc 6a, Behind Police Station Charkop Sector No.

0150/0034 Saidham Apartment, Mishra Chawl, Panyel, Raigarh - 400701.1) & 3) also at

	No	/ Branch	/ Guarantor/ Mortgagor	Outstanding Due (in Rs.) As on	Possession	in INR / EMD in INR
	1	4416210180000007 / 4416-KALYAN	1) Mr. Bharatkumar Malaji Dewasi, 2) Mrs. Shankarlal Deva Singh Malaji Dewasing Both are residing at House No. 948/0, Room No. 304, 3rd Floor Bhndari Compound Narpoli, Bhiwandi, Thane, Maharashtra - 421305.	11.10.2021 / Rs.18,07,853/- as on 30.09.2021	03.04.2025	Rs.12,39,000/- / Rs.1,23,900/-
Description of the Immovable Property: All that piece and parcel of property being Flat No. 203, on 2nd Floor, Building No. 29, area admeasuring - 31.29 sq. mtr.					sq. mtrs. In the	

building known as "Maitri Park" constructed in respect of the Survey No. 114(Part), lying being situated at village-Kalher, Taluka-Bhiwandi, District - Thane within the limits of Registration and Sub-District Thane 4505210130000060 1) Mr. Inderlal Bhurdas Vaishnav, 2) Mrs. Purnima Indarlal Vaishnav, both are resding at 10.01.2022 24.03.2025 Rs.10.88.000/

4505-VIRAR 2, Mumbai Kandivali West, Maharashtra - 400067 as on 06.12.2021 Description of the Immovable Property: All that piece and parcel of Flat No. 304 on third floor, C Wing admeasuring 443 sg. ft. ie. 49.40 sg. mt. in the building known as "Mar Gold" and complex known as "Meher Park" on the land bearing survey no. 134/part/II lying being and situated at village Palghar, Taluka Palghar and dist. Palghar which i bounded as follows: East Open Garden, West: Internal Road, South: D/E wing, North: A/b wing

06.06.2022 1) Kunjan Atmaram Bhagat, 2) Nilima Kunjan Bhagat, both are residing at Room No. 04, Jhiuaji Charat Chawl, Harigram Panvel, Raigad, Maharashtra - 4102006 and also at / Rs.11.54.164/ 4411-KOPARKHAIRNE | Mu.Jarur tal.Ghatanji Jarur, Rajurwadi Ghatanji Yavatmal, Maharashtra-445301. as on 26.05.2022 Rs.75.000/ Description of the Immovable Property: All that Piece and parcel of Residential property being Flat no.16, on Ground Floor, area admeasuring 310 Sq. mtrs in the buildin known as "Ganesh Nagar", constructed on the house no.524, situated at village-Gulsunde Taluka Panvel, District-Raigad, Group Grampanchayat Gulsunde. Boundries-

East: Open Space, West: Open Space, South: Road, North: Open Space. 1) Nitin Gulab Benake, 2) Gulab Govind Benake, 3) Madhuri Nitin Benake, All are 4411218860000004 27.03.2023 11.01.2025 Rs.11.29.000/ 4411210180000006 residing at Near Ozhar Temple, Hirave Bk., Narayangaon, Pune- 410504 and House No.

Rs.18,80,495.52 Rs.1,12,900 Rangoli Boutique NX at Shop No. 3, Ground Floor, Datta Prasad CHS, Shivaji Road, Old 4411-KOPARKHAIRNE as on 21.02.2023 Panyel, Raigad- 410206 Description of the Immovable Property: Flat No. 304, 3rd Floor, B Wing, (admeasuring 345 Sq.Ft.), House no. 0150 (GHA-GHA-0054-0004-0304), Survey No. 145

Saidham Apartment, Samartha Nagar, Ghansoli Village Road, Plot No. 64, Building Unit No. 1, At Ghansoli, Navi Mumbai. No.01, Ground Floor, Uday Nagar, Sakinaka, Andheri, Mumbai- 400072. / Rs.7.85.099/

Description of the Immovable Property: All that piece and parcel of Flat No. 202, on the Ground Floor, on Second Floor, A-Wing, admeasuring an area 385 Sq. Fts, in the

building known as Poonam Apartment, constructed on the land bearing S.No. 233 Plot No. 1, (Old Survey No. 67/2) Plot No. 20, having total area 409.5 Sq., Fts., lying being and situated at village, Salwad, Taluka and District Palghar; which was owned by you. In addition to it all the immovable properties and moveable properties owned by th orrower and co-borrowers as detailed in the aforesaid loan account 1) Sanjay Bapu Sarode, 2) Sindhu Sanjay Sarode, both are residing at Balaji Tower Flat 4412210080000009 06.06.2022 11.04.2025 Rs.5.19.000/

no 404, B wing At post Varap Gaon Kalyan Murbad Road Varap, Thane Maharashtra-421301 Rs 9 43 275/ 4412-THANE Rs.51,900/and also at Ward no.5 Mharal Pada At Post Varap, Near Mayureshwar Beer Shop, Opp. Tharwani Project, Thane Maharashtra-421301.2) also at Bhaiya Saheb Ambedkar as on Nagar, nr. Hanuman Mandir Ulhasnagar, Thane, Maharashtra - 421002. 26.05.2022 Description of the Immovable Property: All that Piece and parcel of Residential property being Gala no.3 area admeasuring 163 sq fts builts up, in C wing of the buildin

known as "AANADIBAI COMPLEX" constructed on LAND bearing Survey No.122, Hissa no.2 situated at Village - Kamba, Taluka & District - Thane. Boundaries : East - As pe he technical report. West-As per the technicak report, South-As per the technicak report, North-As per the technicak report 1) Mr. Santosh Tulshi Katar, 2) Mrs. Nirmala Santosh Katar, Both are residing at Residing 30 09 2021 28.03.2025 Rs.15.94,000 / Rs.22.18.780/at: Flat No 201, Building No. A-6, Sector No. 9, Gharonda, Thane, Maharashtra 400701,

4416-KALYAN as on 22.09.2021 Description of the Immovable Property: All that piece and parcel of property Flat No. 701, on 7th Floor, area admeasuring 31.46 Sq. Mtrs. In the building No. 5, in th Housing Project known as "Maple City" constructed on S. No. 143/4A, S. No. 141 & S. No. 144/2 S. No. 144/1A situated at village Badlapur, Taluka - Ambarnath, Dist, Thans within the limits of Kulgaon Badlapur Municipal Council. 4505210130000041 1)Rs.8,33,000 1) Vaibhay Vasant Parulekar (Proprietor- M/s Bhalchandra Facility Management) 07.12.2022 26.03.2025

2) Aparna Vaibhav Parulekar, both are residing at Flat No. 702, Building No 4, 7 Floor,

Shanti Garden, Chs Ltd, Mira Road E Thane -401107 and also at Flat No. 109, 110, 1st

4505-VIRAR Floor, under Krishna Niwas, Tarapur, Palghar, Ulhasnagar Municipal Corporation / Rs.1.13.300. Description of the Immovable Property: 1) All that piece and parcel of FLAT No. 109, 1st floor, area about - 650 sq.ft. under Krishna Niwas, constructed on the land bearing CTS NO. 911 admeasuring area 285.1 sq.mtrs 2) CTS no. 913 admeasuring 85.04. sq.mtrs and 3) CTS No. 914 admeasuring 19.22 sq.mtrs, 4) CTS No. 915 admeasuring 416.59 sq.mtrs, total area 805.95 sq.mtrs lying being and situated at village Tarapur, taluka and district - Palghar, Ulhasnagar Municipal Corporation. The aforesaid mortgag

property is owned by Vaibhav Parulekar and Aparna Vaibhav Parulekar. Description of the Immovable Property: 2) All that piece and parcel of FLAT No. 110, 1st floor, area about 700 sq.ft under Krishna Niwas, constructed on the land bearing CTS NO. 911 admeasuring area 285.1 sq.mtrs 2) CTS no. 913 admeasuring 85.04. sq.mtrs and 3) CTS No. 914 admeasuring 19.22 sq.mtrs, 4) CTS No. 915 admeasurin 416.59 sq.mtrs , total area 805.95 sq.mtrs lying being and situated at village Tarapur, taluka and district - Palqhar Ulhasnaqar Municipal Corporation. The aforesaid mortgag

property is owned by Vaibhav Parulekar and Aparna Vaibhav Parulekar. 1) Pooppandiyan Sella Thevar S/o Sellathevar, 2) Meenal Poopandi W/o Poopandi, 4462210180000002 25.10.2023 17.01.2025 Rs.16,16,000/ 3) P Mareeshwaram S/o Poopandi, All are residing at Shantaram Nagar R No.17 on Sai 4462-KAMOTHE Appartment Vitava Thane-400605. 1) also at New Laxmi Art, House No. 382, Gala No. 11, Rs.1,61,600/-Rs Floor Bldg No. A-2, Jayram Complex Kalwargao, Bhiwandi , Thane, Maharashtra-421302. And 18,74,323.96 also at 31, Mangalam, Kadaladi Taluk, Kadaladi, Ramanathapuraam, Tamil Nadu-623 703. 19.10.2023 & 3) also at 1/307. Mela Theru, Kadlai, Kadaladi, Ramanathapuram, Tamil Nadu - 623703. Description of the Immovable Property: All that piece and parcel of F.S.I rights of construction of Proposed Gala admeasuring about 2155 sq.ft built up area equivalent to

200.28 sq.mtr. Ir thereabouts bearing Propsed Gala No. 209 on second floor of building No. B-9 at "Pritesh Complex", Val constructed on land bearing S No. 71, H No. 1/4 at village Val, Taluka BHiwandi District Thane Sub Division and Sub Registration Office BHiwandi and Division and District Thane and Zilla Parishad Thane owned b Pooppandiyan

4416210180000003 25.02.2025 Rs.17.08.000 1) Mr. Shewak Udhavdas Wadhwa, 2) Mrs. Anjali Shewak Wadhwa, both are residing at 04.08.2022 Rs.37,71,577.91 Flat No. 302, Regency Galaxy, Gandhi Road, Ulhasnagar 5, Ulhasnagar, Thane - 421005 4416-Kalyar as on 11.07.2022 Rs.1.70.800/ Description of the Immovable Property: Flat No. 302, on 3rd Floor, area admeasuring - 556 sq. feet (Built up Area), in the building known as "Regency Galaxy", constructed

on - C.D. hold land of portion of U. No. 68 of Sheet No. 66, bearing Part of C.T.S. No. 26874, Khata No. New Serial No.: 53/2111 of Ward No. 53, situated at Village - Ulhasnagar 5, Taluka - Ulhasnagar, District - Thane, Maharashtra, within the limits of Ulhasnagar Municipal Corporation 4416210080000002 1) Mr. Mohd Farahim Khan, 2) Mrs. Anwar Jahan Khan, both are residing at Flat No. 4, 03.02.2020 22.02.2025 Rs.8,98,000/-

MH.No. 962/19. Shoeb Apartment, New Gauripada, Survey No. 43/15, 43/16, 44/2, 45/1. / Rs. 5.20.487.00 4416-KALYAN Plot No. 10, Village Narpoli, Bhiwandi, Dist: Thane, Maharashtra-421308. as on 23.12.2019 Rs.89.800/-

Description of the Immovable Property: All piece and parcel of residential Flat bearing Flat No. 4, on first floor, bearing MH.No. 962/19. Shoeb Apartment. New Gauripada

Survey No. 43/15, 43/16, 44/2, 45/1, Plot No. 10, Village Narpoli, Bhiwandi, Dist: Thane. Bounded as under: East: Gully, West: Passage, South: Road, North: Layout Raod 1) Dharamchand Chagalal Hingad S/o: Chagan Lal Ji, 4505210130000020 25.01.2025 06.10.2022 1)Rs.3.82.000 2) Lakshmi Dharmchandra Hingad D/o Lalu Chavan, both are residing at Flat No. 106, 1st 4505210130000021 Rs.38.200/ Floor, B Wing, Rishab Complex, B P Road, Goddev Naka, Bhayander E, Thane, 35.97.580.71 2)Rs.3.73.000 Maharashtra - 401107. 4505210130000019 as on 1) also at Jetpura, Rajsamand, Jetpura, Rajasthan - 313327 17.09.2022 Rs.37,300/-2) also at Lohagaon LT 1, Lohagaon, Vijayapura, Karnataka - 586104 4505-VIRAR 3)Rs.3.69.000 Rs.36.900/-

l) Description of the Immovable Property: All that Residential premises bearing Flat No. 205, Second Floor, admeasuring area 419 Sq. Ft. i.e. 38.94 Sq. Mtrs. Built-up in the ouilding named as "Sai Dham Apartment" which is constructed on land bearing S. No. 48 (Old S. No. 73/2), Hissa No. 2, Plot No. 15, Situated at Village Boisar, Tal. & Dist. Palghar or there about and shown in the building plan.

2) Description of the Immovable Property: All that Residential premises bearing Flat No. 206, Second Floor, admeasuring area 312.45 Sq. Ft. i.e. 29.03 Sq. Mtrs. Built-up in the Building named as "Sai Dham Apartment" which is constructed on land bearing S. No. 48 (Old S. No. 73/2), Hissa No. 2, Plot No. 15, Situated at Village Boisar, Tal. & Dist. Palghar or there about and shown in the building plan.

3) Description of the Immovable Property: All that Residential premises bearing Flat No. 207, Second Floor, admeasuring area 312.45 Sq. Ft. i.e. 29.03 Sq. Mtrs. Built-up in the Building named as "Sai Dham Apartment" which is constructed on land bearing S. No. 48 (Old S. No. 73/2), Hissa No. 2, Plot No. 15, Situated at Village Boisar, Tal. & Dist. Palghar or there about and shown in the building plan

3	4412210090000023	1) M/S Baburao Haribhau Thorve & CO, Residing at N-973, APMV Market, Fruit Sec.	25.11.2022	07.12.2024	Rs.71,57,000/-	
	1	Sector-19, Turbhe, Navi Mumbai - 400705. 2) Mr. Prashant Ulhas Thorve, 3) Mrs. Asha	/ Rs.		/	
	4412-THANE	Prashant Thorve, both are residing at Maharaj Building, 1st Floor, Room No. 9, 45/49,	38,19,593.68		Rs.7,15,700/-	
		Bora-Bazar Street, Bhatia Baug, Opp. G.P.O., Fort, Mumbai - 400001.	as on 23.11.2022			
	Description of the Immovable Property: All the premises of small Fruit Gala No. 973 in APMC Fruit Market, Block N, adm. 28.125 Sq. Mtrs. i.e 300 Sq. ft. consisting of 200 Sq. Ft.					

or thereabout on Ground Floor & 100 Sq. Ft. on the 1st Floor of the Building situated on land known as Plot No. 3 and 7, Sector 19, Vashi Node, Navi Mumbai out of Gut No. 796 lying being and situated at Village Turbhe, Taluka and District Thane are bounded by : North : Gala No. N-978; South : Gala No. N-968; East : Gala No. N-974; West : Gala No. N-972. 1) Rajendra Dattatraya Vyas, 2) Kavita Rajendra Vyas, both are residing at Flat No. 05, 4416210150000002 & 04.07.2022 Rs.9,83,000/-

Ground Floor, Building No. 1, Mauli Park, Talav Road, Near Dwarka School, Kalyan East, 4416210130000067 Thane - 421306 and also at 1/5, Ma Santposhi Colony, Shankar Pawshe Road, Hanuman Rs.14.52,288.06 Rs.98.300/-4416-KALYAN Nagar, Katemanivali, Kalyan, Thane - 421306. 1) also at C/o. Puranik Builders Ltd, Puraniks as on 02.07.2022 One, Kanchan Pushpa Complex, Opp. Suraj Water Park, Kavesar, Ghodbandar Road, Thane- 400607 Description of the Immovable Property: All the piece & parcel of FLAT No. 05, on Ground Floor, in Building No. 1 of MAULI PARK, situated at Survey No. 5, Hissa No. 1, at

village- Nandivali tarfe Ambarnath, Taluka- Kalyan, Dist- Thane. Land bounded by East- Building of Dunda Ganu & others, West- Open Land of Narayan govind & other North-Open land of Shanivar Damu & others, South-Open land of Harichandra Kathod. 4412210090000001 1) Shahabuddin Full Mohmmad Ansari, 2) Mrs. Noorjahan Shahabuddin Ansari, both 04.07.2022 20.01.2025 Rs.23.55.000/-Rs. 21.97.846.24 are residing at Room No. 382, Nadi Naka, Mahada Colony, Wada Road, Bhiwandi, Thane -

4412-THANE Rs.2,35,500/as on 07.06.2022 Description of the Immovable Property: Unit No. 207/2, admeasuring about 1680 Sq. Ft., Behind Garden, Near Dilli Darbar Dhaba, Off. Nashik Road, bearing Survey No 24/2. Bhiwandi At Village Sawandhe, Thane - 421302

4505210130000025 1) Mr. Dharmesh Baba Yadav, 2) Mrs. Chanda Devi Dharmesh Yadav, both are residing at 11.10.2021 30.01.2025 Rs.10.73.000/-

D		401501. vable Property: All that piece and parcel of property being Flat no. 12. 2nd Floor Area admeasuring	as on 29.09.2021		Rs.1,07,300/-
Description of the Immovable Property: All that piece and parcel of property being Flat no. 12, 2nd Floor, Area admeasuring 550 sq. ft. built up are in the Wing/building No. D Complex known as Trivedi Nagar m Shri Ramkrupa Housing Society Ltd, constructed on Survey No. 7, Plot No. D, situated at Saravali, Tal. Palghar, Dist. Palghar.					

1) Minita Manohar Khapane, 2) Divakar Dattatray Mugutrao, both are residing at Room

No. 002, Sudama Shrushti Cooperative Housing Society Ltd. (Apartment), Ground Floor,

Nandivali Tekdi, Bamndev Road, Dombivali East, Thane, Maharashtra - 421201. 1) also at

Nangarfale, Wadi, Near Datta Mandir, Prabhanvalli, Taluka-Lanja, Dist-Ratnagiri- 416701 21.02.2023 and also at May Print Solution, 1 Safiraj Sadan, Plot No. 36, Near vashi Railway Station, annada (E) Navi Mumbai - 400705 Description of the Immovable Property: Flat No. 002 admeasuring 400 Sq.Fts. Built up area i.e. 37.17 Sq.Mtrs. On ground floor of "Sudama Srushti" consisting of Ground +5

(Five) upper floors (with lift) situated at Nandiyali. Dombiyali East and standing on land totally admeasuring 2500 Sq. Mtrs. out of which 250 Sq. Mtrs. have been allotted for development bearing Survey No. 74, Hissa No. 1 Part, Village Nandivali Tarfe Panchanand in the Registration Dist. Thane, Sub District Kalyan within the limit of Klayar Dombivali Municipal Corporation, Tal. Kalyan, Dist. Thane.

4505210130000084 1) Shakuntala Harishankar Shree Jaiswal. 2) Ramniwas Ramsaram Jaiswal. both are 06.06.2022 23.09.2024 Rs.4,55,000/residing at Room no 306, Sai Nayan Apt. Ostwal Nagar, Tulinj Baba Sankul, Nalasopara, 4505-VIRAR Rs.12,93,409.00 Rs.45.500/-Palghar, Maharashtra - 401209. as on 02.05.2022

Description of the Immovable Property: All that Piece and parcel of Residential property being Flat no 02, on ground floor, area admeasuring 32.52 sq.mtrs. (Super built up area), in the building known as "Shree Sai Mauli Apartment", constructed on N.A.land bearing Survey no.1, Hissa No.5/5, Lying being and situated at village Gaskopari, Taluka /asai & District Palgha. Boundries as the plot/property-East - Internal Road West - Chawl North - J P School South - Open plot

441676300000045 & 1) Shakir Abdul Siddhiki, 2) Jainab Abdul Siddhiki, both are residing at Flat No. 204, 24.08.2023 20.08.2024 Rs.10,76,000/-441676100000002 Rs.27,42,417.04 2nd Floor, Bhoomi Arcade, S. No. 26, H No. 1/B, Talao Road, Near Datta Temple Dombiyali / 4416-Kalvan East, Dist. Thane Maharashtra-421204. 1) Also at: Siddhika Garments, Gala No.309, 3rd Rs.1,07,600/-08.08.2023 Floor, Thakur Compound, Kalyan Shill Road, Shil Phata, Sonarpada, Dombivali, Maharashtra- 421204.

Description of the Immovable Property: All that piece and parcel of Flat No. 204, situated at 2nd Floor, having an extent of sq. ft. 525.00 situated at Survey No. 26, Hissa No 1/B, situated at Revenue Village - Sonarpada, Taluka Kalyan, Dist. Thane. Boundaries: East - Property of Ram Krishna Thakur and Building, West - Public Road, North Property of Thakur and Private Road, South - Yashwant Thakur and others and chawl.

4411210130000110 1) Mr. Avinash Ramesh Bollu, 2) Mr. Ramesh Rajaram Bollu, 3) Mrs. Savita Ramesh 09 06 2023 / Rs.5,93,000/-Rs.16,11,863,61 Bollu, All are residing at Residing at House No. 1107, Sunil Mokal Chawl, Sai Post, Panyel, 4411-KOPARKHAIRNE Raigad (MH)- 410203 and also at 698, New Pacchha Peth, Ashok Chowk, Near Durga Devi Rs.59,300/-Mandir, Solapur, (MH) – 413006. 1) also at Port Engineers Construction Private Ltd., House 08.06.2023 No. 410, Near Ram Mandir, At Chirle, Post- Jasai, Taluka- Uran, Dist- Raigad – 410206. 2) also at 544, Navghar, Near Nityanand Mandir, At-Taluka- Uran, Dist-Raigad – 400707.

Description of the Immovable Property: All that piece and parcel of property bearing Flat No. 29, 1st Floor, area admeasuring 330 Sq. Ft. in the building known as "Ganesh Nagar" constructed in the House No. 524, situated at Village- Gulsunde, Taluka- Panyel, Dist-Raigad, within the limits of Gram Panchayat Gulsunde

06.09.2025 & 20-09-2025 Between 11AM to 4PM Date for Date & Time of Inspection of the property(ies) :: Submission of Bid & EMD 23.09.2025 between 11 AM to 05 PM **Date and Time of Auction** 24.09.2025 from 11:00 AM to 2:00 PM

Earnest Money Deposit (EMD) in INR (Should be paid through Demand Draft in favour of "Ujjivan Small Finance Bank Ltd."), Place of submission of bids: Ujjivan Small Finance Bank Ltd., Nanak Appartment Next to Hotel Zaika,

Near Khadakpada Circle Kalvan Murbad Road, Wayale Nagar, Kalvan Thane, Maharashtra-421301 for All Sl.Nos

(Contact Details: Krishna Singh - 7767847584, Bhakti Nena - 9224471494)

Ferms & Conditions: - The e-Auction is being held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS' and "whatever there is" BASIS". To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on any property. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ ies put on auction and claims/ rights/ dues/ effecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank, The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for

any third party claims/ rights/ dues. 2. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The inspection of property/ies put or

auction will be permitted to interested bidders at sites as mentioned against each property description. . The Interested Bidders shall submit their Bid before the Authorised officer undersigned one day before the auction date as mentioned above

The E-Auction will be conducted through Ujiiyan Small Finance Bank approved E-auction service provider - M/s C1 India Pvt. Ltd... Contact person - Prabakaran M - (Mob No.7418281709). The intending bidders are advised to visit https://www.bankeauctions.com or https://www.ujjivansfb.in/e-auctions for the details of the properties in the website and for taking part in the bid they should register their names at portal https://www.bankeauctions.com and get their user-id and password free of cost. Prospective bidders may avail online training on E-Auction from the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Helpline Number's- 7291918824, 25, 26 support email id:- support@bankeauctions.com Auction portal - https://www.bankeauctions.com

i. Property shall be sold to the highest bidder / offered, subject to acceptance of the bid by the secured creditor, i.e., Ujjivan Small Finance Bank Ltd. However, the undersigned has the absolute discretion to allow inter-se bidding if deemed necessary. The Authorised officer has the discretion to accept or reject any offer / Tender withou

The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, within 24 hours of the acceptance of bid price by the Authorised Officer and the balance 75% of the sale price on or before 15 th day of sale or within such extended period in any case not exceeding 3 months as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorised Officer. In case of default in payment by the successful bidder, the amount already deposited by the offer shall be liable to be forfeited and property shall be put to re-auction and the defaulting Purchaser shall have no claim/right in respect of property/amount. The publication is subject to the force major clause.

. Bidding in the last moment should be avoided in the bidders own interest as neither the Ujjivan Small Finance Bank nor Service provider will be responsible for any lapse/failure(Internet failure/power failure etc.). in order to ward-off such contingent situations bidders are requested to make all necessary arrangements / alternatives such as power supply back-up etc. so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully This is also a notice to the above named borrowers/Guarantor's/Mortgagors about public auction scheduled for sale of mortgaged properties

Place: Mumbai, Date: 02.09.2025 Sd/- Authorised Officer, Ujjivan Small Finance Bank

रास रंग नवरात्र उत्सवाच्या स्टेज व मंडपाच्या कामाचा भूमिपूजन

डोंबिवली, दि. २ (वार्ताहर) : डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डोंबिवली (पूर्व), येथील डीएनसी शाळेच्या मैदानावर "रास रंग शारदीय नवरात्र उत्सव" भव्यदिव्य पद्धतीने आयोजित केला जात आहे. या उत्सवामध्ये दरवर्षी विविध मान्यवर नेतेमंडळी, दिग्गज कलाकार, दांडिया प्रेमी व हजारो दुर्गाभक्त उपस्थित राहून उत्सवाची शोभा

यावर्षीचा रास रंग नवरात्र उत्सवाच्या स्टेज व मंडपाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ डीएनसी शाळेच्या मैदानावर संपन्न झाला. या भूमिपूजन समारंभाचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे, महिला जिल्हा संघटक सौ. लताताई पाटील, युवा सेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, श्री नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक सोमिल खिमसरीया व सेक्रेटरी हिमांशू शहा यांच्या शुभहस्ते, श्री गणेशाला श्रीफळ वाढवून,

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, अनुक्रमांक मुंबई-२०-९०६९-

२०२५ अंतर्गत नोंदणीकृत २२/०५/२०२५ रोजीच्य

नोंदणीकत विक्रीकरिताच्या करारान्वये. माझ्य

अशिल शभांगी सदानंद संखे यांनी त्यांचा मुलगा

निनाद सदानंद संखे यांच्यासह संयुक्तपणे एक्सर

गाव, बोरिवली तालुका एमएसडीतील सर्व्हे क्रमांव

५२ (भाग), सीटीएस क्रमांक ३५३ या प्लॉटवर स्थित

प्रणव अपार्टमेंट, प्लॉट क्रमांक १०, टेन स्टार कॉटेज

सीएचएसएल, एक्सर रोड, बोरिवली (पश्चिम)

मुंबई-४०००९२ या इमारतीत फ्लंट क्रमांक ७०२, प

वा मजला (यानंतर सदर फ्लॅट असा उल्लेख) हा

श्रीमती वीणा सुहास जांबळे (नी वीणा चंद्रकांत

देवरकर आणि श्री. सिद्धेश सुहास जांबळे

यांच्याकड्डन खरेदी केला आहे. सोसायटीच्या

भांडवलातील शेअर्स आणि हितसंबंध स्पष्ट आणि

पणनयोग्य आहेत. मूळतः सदर फ्लॅट सर्व भारांपासून

मुक्त आहे. श्री. सुहास एस. जांबळे यांनी श्रीमती वीण

सुहास जांबळे आणि श्री. सिद्धेश सुहास जांबळे यांनी

संयुक्तपणे मे. नगर बिल्डर्सकडून १५/१२/२००९

रोजी झालेल्या विक्रीकरिताच्या कराराद्वारे खरेदी केले

होते आणि सदर सुहास एस. जांबळे यांचे

२७/०९/२०२२ रोजी निधन झाले आणि ते त्यांच्या

पश्चात पत्नी वीणा सुहास जांबळे, मुलगा सिद्धेश

सुहास जांबळे आणि मुलगी भक्ती आशिष इस्कार

जर कोणत्याही व्यक्ती/दावेदारांना विक्री,

देवाणघेवाण गहाण, प्रभार, भेटवस्तू, विश्वस्त

देखभाल, वारसा, ताबा, भाडेपटटा, धारणाधिकार

कुळवाहीवाट, परवाना, सुविधाधिकार किंवा इतर

कोणत्याही स्वरूपाच्या आक्षेप किंवा दावा असेल त

ते या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून ०७ (सात)

दिवसांच्या आत भांडारकर भवन, कोर्ट लेन

बोरिवली (पश्चिम), मुंबई-९२ येथे निम्नस्वाक्षरीकार वकील. श्री. एन.आर. पांडे

यांच्याशी संपर्क साधू शकतात, अन्यथा अशा

व्यक्ती/दाव्यांचा आक्षेप/दावा माफ करण्यात आला

आहे आणि/किंवा सोडून देण्यात आला आहे असे

वकील श्री. एन. आर. पांडे

TYGER

तारीख: ०३/९/२०२५

यांना सोडून गेले.

मानले जाईल

तंत्रनिकेतनातील

अध्यापकांनाही

मिळणार

औद्योगिक प्रशिक्षण

मुंबई, दि. २

राज्यातील तंत्रनिकेतन व

(प्रतिनिधी):

अभियांत्रिकी

महाविद्यालयांतील

अध्यापन अधिक

उद्योगाभिमुख व्हावे

तंत्रशिक्षण मंडळाने

वर्षासाठी विशेष

औद्योगिक प्रशिक्षण

कार्यक्रम जाहीर केला

आहे. या उपक्रमामुळे

अध्यापकांना थेट

असून, त्यामुळे

विद्यार्थ्यांना अधिक

कारखान्यात प्रत्यक्ष

कामकाजाचा अनुभव

घेण्याची संधी मिळणार

दर्जेदार शिक्षण मिळणार

मुंबई विभागात

येथील ऊर्जानिर्मिती केंद्र

एल. ॲण्ड टी. प्रशिक्षण

केंद्र, तसेच कोकण रेल्वे

महामंडळाच्या सहकार्याने

'नव्या पिढीतील

बांधकाम तंत्र' आणि

विषयांवर कार्यशाळा

घेण्यात येणार आहेत.

पुणे विभागातील बॉश

स्विचगिअर प्रशिक्षण

माध्यमातून वाहन

केंद्र, ॲस्पायर संस्थांच्या

प्रणाली, स्विचगिअर व

अनुप्रयोग तसेच कृत्रिम

बुद्धिमत्तेचा शैक्षणिक

अध्यापकांना मार्गदर्शन

होईल. नागपूर विभागात

महिंद्राचे प्रशिक्षण केंद्र

या विषयावर विशेष

छत्रपती संभाजीनगर

विभागात सेंट्रल

इन्स्टिट्यूट ऑफ

कार्यशाळा घेणार आहे.

पेट्रोकेमिकल्स, नाशिक

मराठवाडा वाहन समूह

यांच्यामार्फत ॲडिटीव्ह

उत्पादन तंत्र, यंत्रमानव

तंत्रज्ञान आणि कृत्रिम

बुद्धिमत्ता आधारित

नवनिर्मिती याबाबत

प्रशिक्षण दिले जाणार

ठिकाण : मुंबई

तसेच सुमागो संस्था

अभियांत्रिकी समूह,

ट्रॅक्टर दुरुस्ती व देखभाल

उपयोग या क्षेत्रात

प्रशिक्षण केंद्र.

'रेल्वे अभियांत्रिकी' या

फेस्टो इंडिया, डहाण्

यासाठी महाराष्ट्र राज्य

२०२५-२६ या शैक्षणिक



या शुभप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, अभिजीत दरेकर, विश्वनाथ दुबे, महिला आघाडी जिल्हा संपर्क संघटक कविताताई गावंड चौधरी, उपतालुका प्रमुख उमेश पाटील, उपतालुकाप्रमुख रवी म्हात्रे, उपकार्यालय प्रमुख सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेवक कैलास शिंदे, महिला आघाडी डोंबिवली पश्चिम संघटक केतकीताई पोवार, महिला आघाडीच्या स्वातीताई पोलाडिया, ललिता मेहेर, राजवंती धामण, मीनाताई पवार, लीलावती जयस्वाल,

ग्रामीण विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष सुरज राजन मराठे, उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, कल्याण ग्रामीणचे विधानसभा संघटक व सचिव बंडुशेठ पाटील, धर्मराज शिंदे, बालन मोरे, शाखाप्रमुख मिलींद केळुस्कर, शाखाप्रमुख रोहन मोरे, शाखाप्रमुख धनाजी चौधरी, शाखाप्रमुख धनंजय म्हात्रे, उद्योजक महेंद्र गांधी, सतिश मोडक, प्रकाश शांताराम माने तसेच शिवसेना आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांचे मान्यवर महिला-पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदावरी बायोफायनरीज लिमिटेड

सीआयएन : L67120MH1956PLC009707 **नोंदणीकृत कार्यालय :** सोमय्या भवन, ४५/४७, एम जी रोड, फोर्ट, मुंबई **-** ४०० ००१ वेबसाइट : www.godavaribiorefineries.com ईमेल : investors@somaiya.com दूरध्वनी : ०२२-६१७०२१०

७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम)

याद्वारे **सूचना** देण्यात येते की **गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड** (कंपनी) च्या भागधारकांची सत्तरवी (७०) वार्षिक सर्वसाधारण सभा **मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता (भा**प्रवे) द्रि-मार्गी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सविधा/इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमे (ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल व ७ ऑगस्ट २०२५ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहार केले जातील.

८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, २८ सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि १९ सप्टेंबर २०२४ (एकत्रितपणे **एमसीए परिपत्रक** म्हणून ओळखली जाणारी) रोजी कंपनी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांचे पालन करून, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एका सामान्य ठिकाणी आयोजित

एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनी ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाची वेबलिंक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त अशा सदस्यांना पाठवेल ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए परिपत्रकांनुसार एजीएमच्या सूचनेच्या भौतिक प्रती पाठवण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४–२५ कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.godavaribiorefineries.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध करून दिली जाईल. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात आणि त्यांची उपस्थिती कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम निश्चित करण्यासाठी मोजली जाईल. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्या जातील.

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत, त्यांनी ईमेल आयडी नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा :

- १. जर शेअर्स भौतिक स्वरूपात असतील तर कृपया rnt.helpdesk@in.mpms.mufg com या ईमेल पत्त्यावर फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेर्ल प्रत (पढील आणि मागील), पॅन (पॅन कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधा कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) द्या.
- २. जर शेअर्स डिमॅट पद्धतीने ठेवले असतील तर कृपया संबंधित डिपॉझिटरी सहभागीला (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणपत्राची प्रत. पॅन (पॅन कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत). आधार (आधार कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) किंवा rnt.helpdesk@in.mpms mufg.com या ईमेलवर पाठवा.

गोटावरी बायोरिफायनरीज लिमिटेडमार्ठ सही/-

समीर एस. सोमय्य

नारीख : २ सप्टेंबर २०२५

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: शिखर, मिठाखली सर्कलजवळ, नवरंगपुरा, अहमदाबाद-३८०००९, गुजरात, भारत कॉपरिट कार्यालय: वन बीकेसी, सी-विंग, १००४/५, १० वा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१, महाराष्ट्र, भारत

सीआयएन : U65999GJ2017PTC098960 वेबसाइट : www.adanihousing.in

ज्याअर्थी, टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी मेसर्स अदानी हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) चे अधिकृत अधिकारी म्हणून ६ जून २०२४ रोजी कंपनी रजिस्ट्रार ऑफिस, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केलेल्या निगमन प्रमाणपत्राद्वारे, येथे टीएचएफपीएल चा संदर्भ घ्या) वित्तीय मालमत्तेच्य सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अंतर्गत आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अंतर्गत आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटायझेशन ॲक्ट, २००२ च्या नियम ८(१) चे पालन करून आणि सिक्युरिटायझेशन इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सह वाचलेल्या कुलम १३(१२) अंतर्गत

अबंद, २००२ च्या नियम २(१) च पालम कहन आण सिक्युराटायुग्नम इंट्रस्ट (एन्होसम्ट) रूप्त एन्ट्रम राज्य है सह वाचरात्व करना २३(११) अतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, रूप्येक खात्याविकद्ध नमूद केलेल्या राक्ष्म वापर करून, रूप्येक खात्याविकद्ध नमूद केलेल्या राक्षमेची परत्पेक करण्याचे आवाहन केले आहे. सदर सूचना/नोटीस मिळाल्याची तारीख पाहावी. कर्जदाराने रक्कम परत करण्यात अयशस्वी ठरल्याने, कर्जदाराला आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की खाली स्वाक्षरी करणाऱ्याने सदर नियमांच्या ८ सहवाचन सदर कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यावर नमूद केलेल्या तारखांना येथे वर्णन केलेल्या मालमतेचा ताबा विशेषतः कर्जदाराला आणि सर्वसाधारण जनतेला येथे इशारा देण्यात येतो की त्यांनी मालमत्तेशी व्यवहार करू नयेत आणि मालमत्तेशी संबंधित कोणताही व्यवहार

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (अदानी हार्ऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड) कडून कर्ज करारानुसार रक्कम आणि व्याजासाठी आकारला जाईल. कर्जदारांचे लक्ष कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) आणि (९) च्या तरतुर्दीकडे आकर्षित केले आहे, उपलब्ध बेळेनुसार, सुरक्षित मालमत्ता परत करण्यासाठी करावे.

l	जनु. क्र.	जुने कर्ज खाते क्रमांक	नाव	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिकात्मक/ प्रत्यक्ष ताबा		
П		4 0 9 0 1 - 11 - 10 0 0 0 10 0 10 0 0 0	संजय हसमुख परमार/	१०-एप्रिल-२५ रोजी रु. १६९४१९३/-	२९–ऑगस्ट–२५ रोजी		
П	١,	८०१०एचएल००११७२७४४	नीता एस परमार	दिनांक १०–एप्रिल–२५	प्रत्यक्ष ताबा		
	ाहाण मालमत्तेचा पत्ता : फ्लॅट क्रमांक ०२ चा सर्व तुकडा आणि पार्सल, ३५४.७८ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ, तळमजल्यावर, इमारत क्रमांक ३, प्रकार सी मध्ये,						
विर-४ म्हणून ओळखले जाते, जे गट क्रमांक १८४/एँ क्षेत्रफळ असलेल्या ११५४० चौरस मीटर जागेवर बांधले गेले आहे. गाव उमरोली, तालुका व जिल्हा प							

टायगर होम फायनान्स प्रा. लि. करिता ठिकाण : महाराष्ट

आपल्या प्राथमिकतेनुसार इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल



एचपी अधेसिव्हस लिमिटेड सीआयएन : L24304MH2019PLC325019

नोंदणीकृत कार्यालय : ११ युनिक हाऊस, चकाला क्रॉस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९९.

कॉर्पोरेट कार्यालय : ५०१, ५ वा मजला, सी विंग, बिझनेस स्क्वेअर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३.

दूरध्वनी क्रमांकः + ९१-२२-६८१९ ६३०० ईमेल : investors@hpadhesives.com वेबसाइट : www.hpadhesives.com

६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात सदस्यांना सचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, एचपी अधेसिव्ह्स लिमिटेड (कंपनी) ची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दूपारी ३:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल, जी लागू कायदे आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) यांनी जारी केलेल्या परिपत्रकांचे पालन करेल, जेणेकरून एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमुद्र केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसाय करता येईल आणि सदस्यांना प्रसारित केला जाईल.

लागू असलेल्या एमसीए परिपत्रकांनुसार आणि लागू असलेल्या सेबी परिपत्रकांनुसार, वार्षिक वर्ष २०२४-२५ (आर्थिक वर्ष २४-२५) चा वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (वार्षिक अहवाल) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एजंटस (आरटीए) / डिपॉझिटरी सहभागी (डीपी) कडे नोंदणीकृत आहेत. याव्यतिरिक्त, वार्षिक अहवालात प्रवेश करण्यासाठी वेब-लिंक आणि/किंवा कोड प्रदान करणारे पत्र अशा सदस्यांना पाठवले जाईल ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल खालील वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिला जाईल :

(ए) कंपनी - www.hpadhesives.com (बी) बीएसई लिमिटेड - www.bseindia.com, (सी) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड - www. nseindia.com, आणि (डी) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.com

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्यासाठी त्यांची उपस्थिती मोजली जाईल. एजीएमपूर्वी किंवा एजीएम दरम्यान एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान केली जाते. ई-व्होटिंग आणि व्हर्च्युअल एजीएममध्ये सामील होण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया सचनेचा भाग असेल.

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत ते वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी केवळ रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइटद्वारे सेवा विनंती करू शकतात, ज्याची लिंक https://www.bigshareonline.com आहे किंवा गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी कंपनीला cs@hpadhesives.com वर मेल पाठवू शकतात. कृपया लक्षात ठेवा की वर नमूद केलेल्या लिंकद्वारे नोंदणीकृत ईमेल आयडी वार्षिक अहवाल पाठविण्याच्या मर्यादित उद्देशाने आहे.

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे नाव, पोस्टल पत्ता, ईमेल पत्ता, टेलिफोन/मोबाईल नंबर, पॅन, आदेश, नामांकनांची निवड, पॉवर ऑफ ॲटर्नी इत्यादींशी संबंधित काही बदल, जर असतील तर ते डीपीला कळवावेत. मतदानाची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिली जाईल. जर भागधारकांना काही शंका असतील तर ते

कंपनीला cs@hpadhesives.com वर लिह शकतात.

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्यास लाभांश देण्याची पद्धत:

१ एप्रिल २०२४ पासून, सेबीने असे आदेश दिले आहेत की ज्या शेअरधारकांचे शेअर्स भौतिक स्वरूपात आहेत आणि ज्यांचे फोलिओ कोणत्याही केवायसी तपशीलांसह अपडेट केलेले नाहीत उदा., केवायसी तपशील (१) पॅन (२) नामांकनाची निवड (३) संपर्क तपशील (४) मोबाईल क्रमांक (५) बँक खात्याचा तपशील आणि (६) स्वाक्षरी), ते फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश मिळविण्यास पात्र असतील. त्यानुसार, सर्व शेअरधारकांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींना ही माहिती प्रदान करण्याची विनंती करण्यात येत आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्यास लाभांशावरील कर :

वित्त कायदा २०२० नुसार, १ एप्रिल २०२० पासून भागधारकांच्या हातात लाभांश उत्पन्न करपात्र असेल. त्यामुळे कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्यास, अंतिम लाभांश देयक देताना लागू असलेल्या दराने मूळ दराने कर वजा करणे आवश्यक असेल. शेअरहोल्डरच्या निवासी स्थितीनुसार आणि शेअरहोल्डर्सनी सादर केलेल्या आणि कंपनीने स्वीकारलेल्या कागदपत्रांवर अवलंबून टीडीएस दर

बदलु शकतो. विविध श्रेणींसाठी लागू असलेल्या दरांसाठी, शेअरहोल्डर्सना वित्त कायदा, २०२० आणि त्यातील सुधारणांचा संदर्भ घेण्याची विनंती

केली जाते. टीडीएस दर, सूट कागदपत्रे आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया यांच्या तपशीलांसाठी भागधारक कंपनीच्या www.hpadhesives.com वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात.

वरील घोषणांचे स्वरूप आणि फॉर्म १५जी/१५एच/१०एफ आरटीएच्या वेबसाइट www.bigshareonline.com वर उपलब्ध आहेत. कंपनीला योग्य टीडीएस / विथहोल्डिंग टॅक्स निश्चित करण्यास आणि वजा करण्यास सक्षम करण्यासाठी, वर नमूद केलेले कागदपत्रे (योग्यरित्या पूर्ण केलेले आणि स्वाक्षरी केलेले) रविवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११:५९ (भाप्रवे) पूर्वी किंवा त्यापूर्वी कंपनीच्या आरटीएला investor@bigshareonline.com वर सादर करणे आवश्यक आहे.

अपूर्ण आणि/िकंवा स्वाक्षरी नसलेले फॉर्म आणि घोषणा कंपनी विचारात घेणार नाही. रविवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११:५९ नंतर (भाप्रवे) कर निर्धारण/कपातीबाबत कोणताही संवाद/कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत.

लाभांशासंदर्भातील सर्व संपर्क/प्रश्न आमच्या आरटीए, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ईमेल पत्त्यावर

investor@bigshareonline.com किंवा कंपनीच्या ईमेल पत्त्यावर : investors@hpadhesives.com वर पाठवावेत. एचपी अधेसिव्ह्स लिमिटेड तारीख : ३ सप्टेंबर २०२५

आरआरपी सेमीकंडक्टर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ए ३९६/ ३९७, टीटीसी इंडस्टिअल एरिया, महापे, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०० ७१०

दूरध्वनी क्रमांक: + ९१ ९२२३४००४३४, इ मेल: gdtal२०००@gmail.com, संकेतस्थळ : www.gdtal.com

सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरस्थ इ मतदान तपशील

याद्वारे सूचित करण्यात येते की **आरआरपी सेमीकंडक्टर्स लिमिटेंड (कंपनी)ची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण स**' (एजीएम) बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) व्हीर्स

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांचे परिपत्रक क्रमांक सेबी /एचओ / सीएफडी सीएफडी पीओडी २ पी /सीआयआर /२०२४/ १३३ दिनांकीत ०३ ऑक्टोबर २०२४ (सेबी परिपत्रक) आणि लागू असलेली अन्य परिपत्रके ज सेबी आणि एमसीए यांनी जारी केली आहेत (एकत्रित उल्लेख एमसीए आणि "सेबी परिपत्रके" असा करण्यात येणार आ (आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांच्या सह) कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सि ्व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातन घेण्यास तसेच सामायिक ठिकाण . प्रभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा शिवाय घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. सदरील परिपत्रकाच्या अनुसार वार्षि सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

वरील प्रमाणे नमुद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच परिपत्रक क्रमांक सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी२ / सीआयआर / पी /२०२१/११ दिनांक १। जानेवारी २०२१, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ /सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर /पी /२०२२/ ६२ दिनांक १ मे २०२२, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ /सीएफडी /पीओडी २/ पी सीआयआर /२०२३/४ दिनांक ०५ जानेवा २०२३ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएफडी पीओडी -२/ पी /सीआयआर /२०२३/ १६ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३अनुक्रमाने (यापुढे ज्याचा एकत्रित उल्लेख परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच अनुसार एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४- २५ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सभासदांना निर्गमित करण्यात येत आहे. ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी किंवा रजिस्टार आणि शेअर टान्स्फर एजंटर आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. एजीएम सूचनेची प्रत तसेच वित्तीय वर्ष २०२४- २५ करिताचा वार्षिक अहवार . कंपनीचे संकेतस्थळ <u>www.gdtal.com</u> येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ म्हणजेचबीएसई लिमिटेड यांच संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे तसेच सीडीएसएल यांचे संकेतस्थळ www.cdslindia.com येथे उपलब् करून देण्यात येत आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित रा शकतात. आणि त्यांची उपस्थिती कायद्याच्या कलम १०३ च्या तरतदींच्या अनसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गद्दी ारण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर सूचना वार्षि सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात येत आहेत.

एजीएम मध्ये संमत करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवर दरस्थ इ मतदान पद्धतीने (दरस्थ इ मतदान) मतदा . हरण्याची सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. कंपनीच्या सभासदांना दूरस्थ इ मतदान पद्धती तसेच वार्षिक सर्वसाधार ु प्रभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या पर्याय उपलब्ध असणार आहे जी सुविधा बिग शेअर (आय व्होट यांनी उपलब्ध करून दिली आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत तसेच प्रत्यक्ष स्वरूपात आहे अशा सभासदांसाठी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातृन मतदान करण्याचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचने देण्यात येत आहे. ४५ वा वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर अपलो करण्यात आली आहे आणि अशा समभागधारकांना पाठविण्यात आली आहे ज्या सभासदांचे इ मेल तपशील डीपी यांच्याक नोंदणीकृत आहेत आणि सर्व हितसंबंधी ही सूचना आणि वार्षिक अहवाल www.gdtal.com येथे क्लिक करून प्राप्

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन्स् नियम २०१४ चा नियम १० (१) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१ चा नियम ४२ च्या अनसार लाभार्थी मालकांची नोंदवही तसेच कंपनीच्या सभासद नोंद पस्तिका गरुवार दिनांक १८ सप्टेंब २०२५ ते बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद राहतील. तसेच ४५ व्या वार्षि सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद करण्यात आलेल्या प्रस्तावांवर मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी कंपनीने कट ऑफ तारीख म्हणून १७ सप्टेंबर २०२५ ह

प्रमाण वेळेच्या अनुसार) संपुष्टात येणार आहे आणि त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप बिग शेअर यांच्याकडून मतदानासार्ट

सदरील सूचना एमसीए आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार कंपनीच्या सभासदांच्या हितासाठी आणि माहितीसाठी ज करण्यात येत आहे.

> (यापूर्वीचीओळख जी डी ट्रेडिंग अँड एजन्सीजलिमिटेड स्वाक्षरी /

स्थळ : मंबर्ड डीआयएन : ००२०६६७१ दिनांक : ०१/०९/२०२५

मरेथॉन नेक्स्टजेन रिॲल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : मॅरेथॉन फ्युचरेक्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई **–** ४०००१३ दूरध्वनी : ०२२ ६७२४ ८४८४ सीआयएन : L65990MH1978PLC020080

ई-मेल: cs@marathonrealty.com वेबसाइट: www.marathon.in/nextgen

सदस्यांना सूचना

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधेद्वारे/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) होणाऱ्या ४८ व्य

वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) माहिती

कंपनीची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी दपारी १२:०० वाजत (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधा/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित ज्रण्यात येणार आहे, जेणेकरून एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करता येतील. ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या लाग तरतदींनसा आयोजित केली जाईल. जी मामान्य परिपवक कमांक १४/२०२० दिनांक ८ एपिल २०२०. १५/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि या संदर्भात जार्र . केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचली जाईल, नवीनतम परिपत्रक १९ सप्टेंबर २०२४ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केले आहे आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने वेळोवेळी जार्र केलेल्या संबंधित परिपत्रकांसह वाचले जाईल (यापुढे एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित), वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित करण्याबाबत स्पष्टीकरण (एजीएम) च्या संदर्भात, (व्हीसी) ने सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली. परिपत्रकांनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएग

वार्षिक सर्वसाधारण सभेचे स्थान नोंदणीकत कार्यालय असेल. ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि आर्थिक वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहुवाल, इतर गोष्टींसह, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरीक्षित आर्थिक विवरणे असलेली सचन मंगळवार - २ सप्टेंबर २०२५ रोजी इलेक्टॉनिक प्रदर्शने कंपनीच्या त्या सर्व सहस्र्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागी(व्यक्तींकडे) नोंदणीकर आहेत. शिवाय, सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ३६(१)(बी) चे पालन करून, कंपनीने कंपनीच्या वेबसाइटची वेब-लिंक असलेले पत्र पाठवले आहे जिथे सूचना आणि वार्षिक अहवाल अशा भागधारकांना उपलब्ध आहे ज्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नाहीत.

सदस्यांनी नोंद घ्यावी की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या https:/ marathon.in/nextgen/ या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट, म्हणजेच एनएसई लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडची ञेबसाइट अनकमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि एनएसडीएल (रिमोट ई-व्होटिंग संविधा प्रदान करणारी एजन्सी) च्या वेबसाइटवर म्हणजेच www.evoting nsdl.com वर उपलब्ध असतील. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह सूचनेची भौतिक प्रत फक्त cs@marathonrealty.com वर विनंती करणाऱ्या सदस्यांना पाठवली जाईल. सदस्य फक्त व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. अश सहभागाबाबत सविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या नोट्समध्ये दिल्या आहेत.

अंतिम लाभांश आणि बक क्लोजर शेअरहोल्डर्सनी हे लक्षात ठेवावे की संचालक मंडळाने त्यांच्या बैठकीत ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक

वर्षासाठी ५ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक पूर्ण भरलेल्या इक्किटी शेअरसाठी १.०० रुपये म्हणजेच भरलेल्या मूल्याच्य २०% अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे, जो आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्य अधीन आहे.

२०२४-२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशासाठी भागधारकांचा हक निश्चित करण्यासाठी कंपनीचे सदस्य नोंटणी आणि श्रेअर हस्तांतरण पस्तके २० सप्टेंबर २०२५ ते २४ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. लाभांश घोषित झाल्यास, १९ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीच्या सदस्य नोंदणीमध्ये ज्यांचे नाव आहे अशा भागधारकांना दिला जाईल आणि डिमटेरियलाइज्ड स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत, ज्यांची नावे डिपॉझिटरीजने सादर केली आहेत अशा भागधारकांना तो दिला जाईल, ज्यांची नावे आजच्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून दिली जातील.

वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सचना : कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, त्याद्वारे बनवलेल्या नियमांसह आणि सेबी (एलओडीआर)

नियमावली, २०१५ च्या नियम ४४ नुसार, सदस्यांना एनएसडीएलने प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणार्ल (रिमोट ई-व्होटिंग) वापरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या नोट्समध्ये दिल्या आहेत. सदस्यांना खालील गोष्टी लक्षात

ण्याचा विनता आह :				
सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीखवार्षिक सर्वसाधारण सभेत मतदानाबरोबरच रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेणे	शुक्रवार, १९ सप्टेंबर,२०२५			
रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ	रविवार, २१ सप्टेंबर,२०२५	ı		
-	सकाळी ९:०० वाजता	l		
रिमोट ई-व्होटिंगच्या समाप्तीचा दिवस, तारीख आणि वेळ	मंगळवार, २३ सप्टेंबर,२०२५ रोजी मायंकाळी ५:०० वाजता			

त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद करेल आणि सदस्यांना दिलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. १९ सप्टेंबर २०२५ (कट-ऑफ डेट) रोजी भौतिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स असलेले सदस्य रिमो

ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान करू शकतात. एजीएम दरम्यान ई-व्होटिंग देखील उपलब्ध करून दिले जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई–व्होटिंगदारे मतदान केलेले नाही ते एजीएममध्ये मतदान करण्या पात्र असतील. एजीएमपुर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंत त्यांन पन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. ु एकदा सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी राहणार नाही.सूचन

पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच शक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती एजीएमच्या नोटस ट द नोटसमध्ये दिलेल्य प्रक्रियेचे पालन करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळव् शकते. कट-ऑफ तारखेला शेअरहोल्डर नसलेली कोणतीही व्यक्ती ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने समजावी. जर तुम्हाला ई-मतदानाबाबत काही प्रश्न किंवा समस्या असतील तर तुम्ही www.e-voting.nsdl.com व

उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई–मतदान मॅन्युअल पाहू शंकता किंवा ०२२ ४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl co.in वर सुकेथ शेट्टी यांना विनंती पाठवू शकता. मॅरेथॉन नेक्स्टजेन रिॲल्टी लिमिटेडसार्ठ

योगेश पाटोठं

हाय-क्लास ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९९२पीएलसी०६६२६२

नोंद. कार्यालय: ०२, शांती कुटीर बिल्डिंग, शिवाजी रोड, ऑफ एम जी रोड कांदिवली पश्चिम, मुंबई -४००६७, फोन: ८१००१२१३९४, **ई-मेल:** info@hiklass.com

सूचना

याद्वारे **सचना** देण्यात येत आहे की हाय-क्लास टेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या सदस्यांची ३२ वी वार्षिक ाद्वार सूचना दण्यात थत आह का हाथ-बलात ट्रांडन अंड रूल्क्टरनाट तानाटड्डच्या तरस्याचा रूर या वानाय्व विसंघाराण सभा (एजीएम) शानिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी ट्रांपी १२ ३० वाजाता (आवएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्स ''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअला माध्यमे (''ओएव्हीएम') द्वारे आयोजित केली जाईल. यामध्ये कंपनी कावत् । २०१३ ('कायदा') आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर क्वायदार्थ रेखुलेशन, २०१५ (''लिस्टिंग रेखुलेशन्स'') आणि कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड ्रपुराची वार्ड ऑफ इंडिया ('सेबी'') यांनी जारी केलेल्या विविध परिपक्तांसह वाचले जाणारे तरातुंची पालन केले जाईल. नवीनतम परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ १९ सप्टेंबर २०२४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिताक ०३ ऑक्टोबर २०२४ ('पिएकक')) आहे. १ सर्वेट्स २०२५ (जीलका सूचनेमध्ये नमृद् केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष कामकाज, ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन, जे सदस्यांना ईमेलद्वारे स्वतंत्रपणे पाठवले जाईल.

र प्रतिकार सर्विक एससीए आणि सेवी परिपत्रकांनुसार, ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची आणि २०२४–२५ च्या वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत आहेत. ज्या भागधारकांचे इंमेल पत्ते वर नमूद केल्याप्रमाणे नोंदणीकृत नाहीत त्यांना एक पत्र पाठवले जाईल, ज्यामध्ये कंपनीच्या वेबसाइटची वेब-लिंक असेल, जिथे वार्षिक अहवाल पाहता येईल. ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२४-२०२५ च्या आर्थिक या वार्षिक अहवालाची सूचना www.hiklass.co.in आणि कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या बेबसाइटवर म्हणजेच ''www.hseindia.com'' वर देखील उपलब्ध करून दिली जाईल ज्या सदस्यांनी यासाठी विनंती केली आहे त्यांना वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी पाठवली जाईल

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदींनुसार, जे कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्य नियम २० सह वाचले जाते, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ आणि लिस्टिंग रेखुलेशनच्या नियम ४४ द्वारे सुधारित केले आहे, सदस्यांना मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी रिमोट ई–व्होटिंग सुविधा उपलब्ध करून रण्यात आली आहे. रिमोट ई–व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी कंपनीने सीडीएसएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत रेमोट ई-व्होटिंगची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे:

- २. रिमोट ई-व्होटिंग सरू होण्याची तारीख आणि वेळ: २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता . रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती तारीख आणि नेळ: २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.
- ३. २६ सप्टेंबर २०२५ (सायंकाळी ५.०० वाजता) नंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही
- . रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा अधिकार वापरल्यानंतरही सदस्य सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतो परंत
- त्याला सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही ; आणि . ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ
- तारखेला नोंदवले आहे, त्यांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा तसेच सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार . वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.hiklass.co.in वर आणि सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस
- (इंडिया) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट www.evotingindia.com वर प्रदर्शित करण्यात
- . कंपनीच्या सदस्यांना ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने कंपनी सचिव श्रीमती प्राची तोडी यांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे.
- र. ई-व्होटिंगबाबत काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, info@hiklass.co.in वर ईमेल लिहा. श्री संजय कुमार जैन यांच्याशी ८१००१२१३९४ / श्रीमती नेहा केडिया यांच्याशी ९८७४३८५५५८ वर संपर्क साधा. (अनुपालन अधिकारी) . हेपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १० अंतर्गत

सुचना देण्यात येत आहे की कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कुष्टना देन्यात परा आह का करनाथ वर्त्यन्य नादेना आग देन्यात राजर हस्याताला दुस्तक आपका करनायाला समय्या उद्धान ११ सप्टेंबर २०२५ ते २७ सप्टेंबर २०२५ (दोन्हों दिवस समाचिष्ट) यूर्पत बंद रहतिल. बरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि ती लाग् असलेल्या एमसीए परिपत्रकाचे आणि सेबी परिपत्रकाचे पालन करते.

> हाय-क्लास टेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडसार्ठ (कंपनी सचिव)

ठिकाण: मुंबई तारीख: ०१ सप्टेंबर २०२५

सदस्यता क्रमांक ए३६७३ DURLAXँ ड्यूरलॅक्स टॉप सरफेस लिमिटेड

सीआयएन : एल ७४९९९ एम एच २०१० पीएलसी२०२७१२ युनिट क्रमांक १६०१, १६ वा मजला, सिनर्जी बिझनेस पार्क प्रिमायसेस को ऑप सोसायटी लिमिटेड, वीरवाणी इंडस्ट्रिअल इस्टेट, साखरवाडी, विश्वेश्वर नगर रोड समोर, गोरेगाव पूर्व, मंबई. गोरेगाव पर्व. महाराष्ट्र. भारत ४०० ०६३

नंकेतस्थळ : www.durlax.com इ मेल : info@durlaxindia.com संपर्क क्रमांक : ०२२- ६१५६०००० विद्वहीओ कॉन्फरन्मच्या माध्यमातन होणाऱ्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना तसेच इ मतदान, रेकॉर्ड तारीख आणि अन्य माहिती

याद्वारे सचित करण्यात येते की. ड्यरलॅक्स टॉप सरफेस लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची १५ वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार दुपारी १२. ३० वाजता परिपत्रव क्रमांक १०/ २०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ तसेच त्याआधीची परिपत्रके म्हणजेच परिपत्रक दिनांकीत ०८ एप्रिल २०२० ३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२०, ०५ मे २०२२ (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येण आहे) जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार एजीएम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) सुविधा जी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांर्न उपलब्ध करून दिली आहे त्याच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्य

वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आल आहेत. वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके तसेच सेबी परिपत्रक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमर्ड २/ सीआयआर /पी /२०२१/ ११ दिनांक १५ जानेवारी २०२१ अबू परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमर्ड [/] सीआयआर /पी /२०२०/ ७९ दिनांक १२ मे २०२० यांच्या अनुसार ; सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की ३१ मार्च २०२^८ रोजी संपलेल्या अर्थीक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना निर्गमि ьरण्यात येत आहे ज्यांचे इ मेल तपशील कंपनीचे राजिस्ट्रार / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे उपलब्ध आहेत ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी आपले इ मेल तपशील आपल्या संबंधित डीपी किंव भारटीए बिग शेअर सर्व्हिसेस यांच्याकडे https://www.bigshareonline.com येथे नोंदणीकृत करून घ्यावेत

याद्वारे सचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन्स)नियम २०१४ चा नियम १० यांच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तात पुस्तिका शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ ते गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत . साधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयांवर आपल्या सभासदांना एनएसडीएल यांन उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेच्या माध्यमातून दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची संधी कंपनी आपल्या सभासदांना उपलब्ध करून देत आहे. ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत आणि ज्यांची नावे डिपॉडिस्टरीज यांनी तयार केलेली असाभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार दिनांव १८ सप्टेंबर २०२५ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. दूरस्थ मतदान प्रक्रियेला सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी ०९. ०० वाजता प्रारं करण्यात येईल आणि ही प्रक्रिया बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसा संध्याकाळी ५, ०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप खंडित करण्यात येणार आहे. अशी कोणतीहं व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गामित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीच सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशं यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून इ मतदानासाठी आवश्यक असलेले युजर आयडी आणि पासवर्ड प्राप करू शकते. आणि जर ती व्यक्ती एनएसडीएल यांच्याकडे याआधीच इ मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर ती व्यक्त

ध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकते. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी इ मतदान सविधा केवळ अशा सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे : समासद वार्षिक सर्वसाधारण समेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माज्यमातृन उपस्थित आहेत आणि ज्यांनी त्या आधी मतदा-केलेले नाही. वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.durlax.com येंग् वार्षिक अहवाल विभागात उपलब्ध असेल तसेच भांडवली बाजाराची संकेतस्थळे www.nseindia.com येथे आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. इ मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास सभासर www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब् असलेले फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स तसेच समभागधारकांसाठी असलेले इ मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेउ शकतात. किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधू शकतात किंवा एनएसडीए

ड्यरलॅक्स टॉप सरफेस लिमिटेड यांच्या करित

कोमल बिल

स्थळ : मंबर्ड दिनांक : ०२ सप्टेंबर २०२५

यांना evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकतात.

एन्सर कम्युनिकेशन्स लिमिटेड

(**सीआयएन :** एल६४२००एमएच२००८पीएलसी१८२७५२) **नोंदणीकृत कार्यालय:** ५वा मजला ५०१ - ५०६, अरिहंत औरा, तुर्भे, नवी मुंबई सानपाडा, ठाणे, महाराष्ट्र -४००७०३, दुरध्वनी क्रमांक- +९१-१२४-४२५८०७७

ईमेल आयडी: compliance@enser.co.in,वेबसाइट: www.enser.co.in १७वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येते की, एन्सर कम्युनिकेशन्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची १७वी वार्षिक सर्वसाधारण

सभा (एजीएम) शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३:३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी/ ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल, ज्यामध्ये एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर विचारविमर्श केले जातील.

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या लाग तरतदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) नियम, २०१५ (लिस्टींग रेग्यलेशन्स) सामान्य परिपत्रक क्र.१४/ २०२० (दिनांक ८ एप्रिल २०२०), १७/२०२० (दिनांक १३ एप्रिल २०२०), २०/२०२० (दिनांक ५ मे २०२०) आणि त्यानंतर परिपत्रक क्र.०२/२०२१ (दिनांक १३ जानेवारी २०२१), २/२०२२ (दिनांक ५ मे २०२२), ३/२०२२ (दिनांक ५ मे २०२२), १०/२०२२ (दिनांक १२.२८.२०२२) आणि सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ (दिनांक २५ सप्टेंबर २०२३) यांच्या अनुपालनात सहकार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रके) आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/०४ दिनांक ०५ जानेवारी २०२३ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/ १६७ (दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३) आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर, २०२४/१३३ (दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४) यांनी कंपन्यांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत तउ/जअतच् द्वारे त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे, त्यानुसार, कंपनीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर २०२५ रोजी दु. ३:३० वा. (भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात आहे आणि ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक अहवालाची सूचना, ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहेत. ही सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.enser.co.in या वेबसाइटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या www.nseindia.com या वेबसाइटवर अनक्रमे उपलब्ध असतील, जिथे कंपनीचे शेअर्स सचीबद्ध आहेत, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत भागधारक रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी ई-व्होटिंगद्वारे मतदान कसे करू शंकतात आणि व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / अन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत कसे सामील होऊ

२० सप्टेंबर २०२५ रोजीच्या कट-ऑफ तारखेला, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य, सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व सदस्यांना सूचित केले जाते की: (१) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे विमर्शीत केले जातील. (२) रिमोट ई-व्होटिंग २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल. (३) रिमोट ई-व्होटिंग २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वा. (भाप्रवे) संपेल. (४) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२५ आहे आणि अंतिम तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने घ्यावी. (५) कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि शेअर्स धारण करून आणि मतदान करण्यास पात्र असलेली व्यक्ती, एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड जनरेट करण्याची प्रक्रिया अनुसरण करू शकते. जर अशी व्यक्ती ई-व्होटिंगसाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणीकत असेल. तर मतदान करण्यासाठी विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल. (६) सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की: अ) मतदानासाठी वरील तारीख आणि वेळेनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग पध्दत बंद केले जाईल आणि एकदा सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; ब) वार्षिक सर्वसाधारण सभेपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही; क) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा वार्षिक -सर्वसाधारण सभेत उपलब्ध करून दिली जाईल आणि ड) ज्या व्यक्तीचे नाव केवळ कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले आहे त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार असेल.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १० नुसार सूचना देण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तके १ सप्टेंबर २०२५ ते २७ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

सीडीएसएल ई-व्होटिंग सिस्टीम कडून एजीएम आणि ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याबाबत काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल लिहू शकता किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२- २३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्य सविधेशी संबंधित सर्व तकारी श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक. (सीडीएसएल.) सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना पाठवू शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल पाठव् शकता किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करू शकता.

> एन्सर कम्युनिकेशन्स लिमिटेडकरिता कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण: नवी मुंबई दिनांक: ०३.०९.२०२५

शकतात याबद्दल सूचना आहेत.

करण हरेश मोटवानी व्यवस्थापकीय संचालक

तारीख: २ सप्टेंबर २०२५

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

(यापूर्वीचीओळख जी डी ट्रेडिंग अँड एजन्सीजलिमिटेड) (सीआयएन: एल ४६५२१एम एच १९८०पीएलसी ०२२६७२)

किडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त दकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातन होणाऱ्या ४५ व्या वार्षिक

ओएव्हीएम यांच्या माध्यमातून, बैठकीच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केलेली परिपत्रके परिपत्रक क्रमांक ०९/ २०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२

दरस्थ इ मतदान कालावधीस रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९, ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे ... अनुसार) प्रारंभ होणार असून ही प्रक्रिया मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजता (भारतीर

बंद करण्यात येणार आहे.